

कोणत्याही क्षेत्रात जावा तिथे तुमी सर्वोत्कृष्ट असला पाहिजेत –
पी. आर. भोसले ; संजीवनच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न



पन्हाळा : प्रतिनिधी

‘विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात जावे मात्र त्याठिकाणी त्यांनी सर्वोत्कृष्ट असले पाहिजे’ असे प्रतिपादन संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले यांनी पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पी. आर. भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले उपस्थित होते. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून संदीप मोळे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी, परीक्षा डीन डॉ. एस. एल. घोडके, प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. विशाल पाटील उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संजीवन संस्थेची स्थापना सर्वसामान्य गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे या हेतूने करण्यात आली आहे. यासाठी संस्थेत चांगल्या प्राध्यापकांची नेमणूक केली आहे. याच बरोबर पालकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणती काळजी घ्यायला हवी यावर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. विशाल पाटील यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे (बाटू) महत्त्व विशद केले. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रथम वर्षाचे पूर्ण नियोजन कसे असणार याबद्दल मार्गदर्शन केले.

सहसचिव एन. आर. भोसले म्हणाले की, विद्यार्थी दत्तक प्रक्रिया हातात घेवून त्यांच्या अॅडमिशन ते नोकरी पर्यंतची सर्व जबाबदारी प्रत्येकाने पार पाडूयात. तसेच यावर्षी कॉलेजचा जो विद्यार्थी विद्यापिठात प्रथम क्रमांकाने पास होईल त्याला संस्थेमार्फत ५१,००० रुपयाचे बक्षिस देण्यात येईल. संजीवनच्या विद्यार्थ्यांने खूप मोठे व्हावे व माणूस म्हणून जगावे हीच अपेक्षा आहे. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून संदीप मोळे व शिवाजी

चौगले यांनी तर कॉलेजचे व्दितीय वर्षातील विद्यार्थी आदित्य पाटील व शर्वरी भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व सूत्रसंचालन प्रा. ए. बी. कोळेकर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी, डॉ. विशाल पाटील, डॉ. एस. एल. घोडके, सर्व विभाग प्रमुख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. निलोफर खान यांनी मानले.

फोटो ओळ :-

पन्हाळा : स्वागत समारंभ कार्यक्रमात बोलताना पी. आर. भोसले, व्यासपीठावर डावीकडून डॉ. विशाल पाटील, प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी, सहसचिव एन. आर. भोसले, पालक प्रतिनिधी संदीप मोळे, डॉ. एस. एल. घोडके व मान्यवर.



